

DIAMOND PURCHASE PLAN



ग्राहक दरमहा कमीत कमी रुपये ३०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त रुपये १,०००/- च्या पटीत हप्ता रक्कम जमा करून योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात. सदर योजना हि केवळ हिरे दागिन्यांच्या खरेदीकरिता वैध राहिल.

ग्राहकास जमा रक्कमेच्या खरेदीकरिता हप्ता रक्कम व संख्येनुसार तसेच निश्चित कालावधीच्या पूर्ततेनुसार पुढीलप्रमाणे लाभ मिळेल.

हप्ता (जमा एकूण हप्ते)	योजना सुरु ते योजना कालावधी	लाभ लागू कालावधी	मिळणारा लाभ (हप्ता रक्कम X %)
3	01 एप्रिल ते 01 ऑगस्ट	02 ऑगस्ट पासून	10%
5	01 एप्रिल ते 01 ऑक्टोबर	02 ऑक्टोबर पासून	30%

उदाहरण:

- सलग दरमहा रुपये ३०,०००/- चे पाच हप्ते भरल्यानंतर जमा १,५०,०००/- रक्कमेवर सहा महिने पूर्ण झाल्यानंतर हिरे दागिने खरेदीवर रुपये ९,०००/- लाभ देण्यात येईल. (३०,००० X ३०% = ९०००)
- सलग दरमहा रुपये ३०,०००/- चे तीन हप्ते भरल्यानंतर जमा ९०,०००/- रक्कमेवर चार महिने पूर्ण झाल्यानंतर हिरे दागिने खरेदीवर रुपये ३,०००/- लाभ देण्यात येईल. (३०,००० X १०% = ३०००)

योजना खाते सुरु करण्यासाठी ग्राहकाने फोटो आणि पत्त्याचा अधिकृत पुरावा देणे अनिवार्य आहे. तसेच बँक खात्याचा तपशील देणे बंधनकारक राहिल. सदर बँक खात्याचे Validation केले जाईल याची नोंद घ्यावी.

या योजनेचे सर्व व्यवहार जसे कि खाते सुरु करणे, हप्ते भरणे, खरेदी करणे इत्यादी कंपनीच्या कोणत्याही शाखेमध्ये करता येतील.

आमच्या सर्व शाखांमध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Cash / Online / Debit - Credit Card / Cheque ने हप्ता रक्कम भरण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत.

दुसऱ्या महिन्यापासून हप्ता भरताना योजना सुरु केलेल्या तारखेपूर्वी हप्ता भरणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ: जर आपल्या योजनेची सुरुवात १० तारखेस झाली असेल तर पुढील सर्व हप्ते हे १० तारखे पूर्वी भरणे गरजेचे आहे.

हप्ता भरण्यास विलंब झाल्यास प्रत्येकी विलंबित दिवसाकरिता सवलतीच्या रक्कमेत घट होईल याची कृपया नोंद घ्यावी.

कमीत कमी तीन हप्ते संपूर्ण पाच महिन्यांच्या कालावधी करिता जमा असेल तरच ग्राहकास नियोजित प्रमाणानुसार खरेदीच्या वेळी लाभ मिळेल. दोन महिन्यांच्या अगोदर योजना खाते बंद केल्यास ग्राहक कोणत्याही प्रकारे लाभ मिळण्यासाठी अपात्र राहिल.

योजना मुदतीनंतर हि जास्तीच्या दिवसांच्या बदल्यात कोणताही लाभ उपलब्ध राहणार नाही.

खरेदी करताना खरेदीच्या दिवशी व बिलाच्या वेळी चालू असणारा दर व मजुरी आकारली जाईल.

खरेदी करतेवेळी ग्राहकाजवळ योजना खात्याशी संलग्न असलेला रजिस्टर मोबाईल नंबर असणे अनिवार्य राहिल. OTP च्या साहाय्याने ग्राहक व योजना खात्याची खात्री केल्यानंतर ग्राहकास खरेदी करता येईल.

DIAMOND PURCHASE PLAN



योजनेच्या एकूण जमा रक्कमेची ग्राहकास खरेदी करणे बंधनकारक राहिल. योजनेअंतर्गत ग्राहकास मिळणार लाभ हा केवळ हिरे दागिन्यांच्या खरेदीकरिता मर्यादित राहिल. इतर प्रकारातील दागिन्यांकरिता योजनेचा लाभ ग्राह्य राहणार नाही.

योजना रक्कमेचा ग्राहकास परतावा मिळणार नाही, इतर व्यक्तीच्या नावे हस्तांतर करता येणार नाही तसेच इतर योजनेचे हप्ते भरण्यासाठी वापरता येणार नाही.

ग्राहकास खरेदी करतेवेळी ओळखपत्र, योजनेचे कार्ड व हप्ता भरलेल्या सर्व पावत्या सादर कराव्या लागतील.

रक्कम भरलेल्या हप्त्याचे कार्ड गहाळ झाल्यास रुपये १००/- भरून दुसरे कार्ड घ्यावे लागेल. सदर करिता ग्राहकाने विनंती अर्ज जमा करणे आवश्यक राहिल तसेच ग्राहकाजवळ योजना खात्याशी संलग्न असलेला रजिस्टर मोबाईल नंबर असणे अनिवार्य राहिल. OTP च्या साहाय्याने ग्राहक व योजना खात्याची खात्री केल्यानंतर ग्राहकास नवीन पासबुक कार्ड दिले जाईल.

योजना मुदत पूर्ण झालेल्या दिवसानंतर ग्राहक खरेदी करिता न आल्यास योजना सुरु केलेल्या दिवसापासून ३५५ व्या दिवशी ग्राहकास एक Code प्रदान केला जाईल. सदर Code हा पुढील ९० दिवसांकरिता वैध राहिल.

नमूद ९० दिवसांच्या कालावधी मध्ये ग्राहक खरेदी करण्यासाठी न आल्यास संबंधित रक्कम ग्राहकाच्या नमूद बँक खात्यामध्ये कोणत्याही लाभाशिवाय हस्तांतर करण्यात येईल.

ग्राहकाच्या जमा रक्कमेचा विनियोग केवळ दागिने खरेदी साठीच करता येईल, तो कोणत्याही योजनेचे हप्ते भरण्यासाठी करता येणार नाही, परिणामी संपूर्ण रक्कम हि खरेदी बिलामध्ये वापरावी लागेल.

- एका खरेदी बिलामध्ये ग्राहकास केवळ एकाच योजनेचा लाभ घेता येईल.
- एका खरेदी दरम्यान ग्राहकास दोन ऑफर एकत्र करता येणार नाही.
- संबंधित ग्राहक हा पॅन कार्ड धारक असणे अनिवार्य राहिल.

ग्राहकाची स्वाक्षरी: _____

चंदुकाका सराफ ज्वेल्स

या योजनेस लागू होणाऱ्या सर्व नियम व अटी ग्राहकास लागू होतील तसेच खरेदी करतेवेळी GST अथवा तत्सम कोणताही कर लागू झाल्यास तो ग्राहकास सोसावा लागेल.

वरील नमूद नियमांमध्ये पूर्वसूचना न देता फेरफार करणे किंवा रद्द करणे तसेच योजना बंद करण्याचे सर्व हक्क कंपनीने स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत.

सर्व विवाद पुणे न्यायालय अंतर्गत.

दिनांक : _____

ग्राहकाची स्वाक्षरी : _____

पुणे: रविवार पेठ, फडके हौद / चाफेकर चौक, चिंचवड / आळंदी रोड, भोसरी / वाळवेकर लॉन्स शेजारी, पुणे-सातारा रोड / पौड रोड, कोथरूड.

सातारा: पोवई नाका / कराड: कृष्ण नाका, स्टेशन रोड / सांगली: सांगली-मिरज रोड, विश्रामबाग / कोल्हापूर: रेल्वे स्टेशन समोर, शाहूपुरी / अथणी-कर्नाटक: आंबेडकर सर्कल, अथणी.